

पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पिंपरी ४११ ०१८

मा.विधी समिती

कार्यपत्रिका क्रमांक १

सभावृत्तांत

दिनांक ०७/०६/२०१३

वेळ सकाळी ११.०० वाजता

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मा.विधी समितीची पहिली सभा (विशेष सभा) शुक्रवार दिनांक ०७/०६/२०१३ रोजी सकाळी ११.०० वाजता महानगरपालिकेच्या प्रशासकीय इमारतीमधील महापौर मधुकरराव रामचंद्र पवळे सभागृहात आयोजित करणेत आली होती. सभेस मा.गणेश पाटील, अपर जिल्हाधिकारी, पुणे व खालील सन्मा.सदस्य उपस्थित होते.

- १) मा.मोटे किरण बाळासाहेब
- २) मा.जाधव साधना रामदास
- ३) मा.प्रशांत शितोळे
- ४) मा.शितोळे शैलजा बाबुराव
- ५) मा.काळजे नितीन प्रताप
- ६) मा.जवळकर वैशाली राहुल
- ७) मा.बारणे निलेश हिरामण

याशिवाय मा.गावडे – नगरसचिव, मा.गायकवाड – जनता संपर्क अधिकारी हे अधिकारी सभेस उपस्थित होते.

(मा.विधी समितीच्या सभापती पदाची निवडणुक पार पाडण्यासाठी कामकाजाची लेखी नोंद घेण्याबरोबरच त्या कामकाजाची व्हिडीओ चित्रणाव्दारे नोंद घेण्याची व्यवस्था ठेवण्यात आली होती.)

मा.अपर जिल्हाधिकारी – सर्वांचे स्वागत करतो. आजच्या विशेष सभेत विधी (पिठासीन अधिकारी) समितीचे सभापती पदावर नेमणूक करणेतचा विषय आहे. त्यासाठी विभागीय आयुक्त यांनी सभेचा पिठासीन अधिकारी म्हणून माझी या ठिकाणी नेमणूक केली आहे.

मा.नगरसचिव - विषय क्रमांक १- मा.विधी समितीच्या सभापतीची नेमणूक करणे. मा.विधी समितीचे सभापती पदासाठी एक नामनिर्देशन पत्र दाखल झालेले आहे. त्यामधील उमेदवार त्यांचे सुचक व अनुमोदक यांची नांवे पुढील प्रमाणे आहेत.

अ.क्र.	उमेदवाराचे नांव	सुचकाचे नांव	अनुमोदकाचे नांव
१)	जवळकर वैशाली राहुल	प्रशांत शितोळे	जाधव साधना रामदास

(मा.नगरसचिव यांनी त्यांना प्राप्त झालेले उपरोक्त एक नामनिर्देशनपत्र मा.पिठासिन अधिकारी यांच्याकडे सुपूर्त केले. मा.पिठासीन अधिकारी यांनी त्यांची छाननी केली.)

मा.अपर जिल्हाधिकारी –
(पिठासीन अधिकारी)

मा.विधी समितीचे सभापती पदासाठी मुदतीत दाखल झालेल्या उपरोक्त एका नामनिर्देशन पत्राची छाननी करण्यात आली असून ते नामनिर्देशनपत्र वैध ठरलेले आहे. सभापती विधी समिती पदाकरिता वैधपणे नामनिर्देशित केलेल्या उमेदवाराचे नांव पुढील प्रमाणे आहे.

१) जवळकर वैशाली राहुल

कोणत्याही उमेदवारास १५ मिनीटांच्या आत त्यांनी सही केलेली लेखी नोटीस पिठासीन अधिकारी यांच्याकडे देऊन त्याची उमेदवारी मागे घेता येईल अशी तरतूद असल्याने त्याप्रमाणे १५ मिनीटांचा अवधी देणेत येत आहे.

(मा.पिठासीन अधिकारी यांनी उमेदवारी मागे घेणेसाठी दिलेला स.११.०५ ते स.११.२० हा १५ मिनीटांचा अवधी संपला.)

मा.अपर जिल्हाधिकारी –
(पिठासीन अधिकारी)

उमेदवारी मागे घेण्यासाठी दिलेल्या १५ मिनीटांच्या अवधीमध्ये उमेदवारी मागे घेतलेली नसल्याने मा.विधी समिती सभापती पदाची निवडणूक लढविणारे मा.जवळकर वैशाली राहुल ह्या एकच रितसर वैधपणे नामनिर्देशित उमेदवार आहेत.

ठराव क्रमांक - १
दिनांक- ०७/०६/२०१३

विषय क्रमांक- १
विभाग- नगरसचिव

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मा.विधी समिती सभापती पदासाठी एक नामनिर्देशनपत्र मुदतीत दाखल झालेले असून वैध ठरलेले आहे. त्यामध्ये मा.विधी समिती सभापती पदाची निवडणूक लढविणा-या मा.जवळकर वैशाली राहुल ह्या एकच रितसर नामनिर्देशित उमेदवार असल्याने मा.जवळकर वैशाली राहुल यांची पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मा.विधी समितीचे सभापती पदावर रितसर वैधरित्या निवड झाल्याचे जाहिर करणेत येत आहे.

सही/-
(गणेश पाटील)
अपर जिल्हाधिकारी,पुणे
पिठासीन अधिकारी
विधी समिती (विशेष सभा)

(नवनिर्वाचित सभापती मा.जवळकर वैशाली राहुल यांनी सभेचे अध्यक्षस्थान स्विकारले.)

मा.नगरसचिव - विषय क्रमांक २ - मा.विधी समिती उपसभापतींची नेमणूक करणे. मा.विधी समितीचे उपसभापती पदासाठी एकही नामनिर्देशनपत्र मुदतीत दाखल झालेले नाही.

ठराव क्रमांक - २
दिनांक - ०७/०६/२०१३
सूचक - मा.किरण मोटे

विषय क्रमांक - २
अनुमोदक - मा.शैलजा शितोळे

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मा.विधी समितीच्या उपसभापती पदासाठी एकही नामनिर्देशनपत्र मुदतीत दाखल झालेले नसल्याने मा.विधी समितीच्या उपसभापतीची नेमणूक मा.सभापती निश्चित करतील त्या विशेष सभेत करणेत यावी.

सदर ठराव सर्वानुमते मान्य झाला.

ठराव क्रमांक - ३

दिनांक - ०७/०६/२०१३

सूचक - मा.किरण मोटे

विषय क्रमांक- ३

अनुमोदक - मा.प्रशांत शितोळे

मा.विधी समितीची सभा प्रत्येक महिन्याच्या पहिल्या व तिस-या शुक्रवारी दुपारी ३.०० वाजता विशेष समिती सभागृहात भरविण्यात यावी. तथापि सदर दिवशी कार्यालयास सुट्टी/सुट्ट्या असलेस त्या सुट्टी/सुट्ट्यानंतर येणारे कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी दुपारी ३.०० वाजता सभा भरविण्यात यावी. तसेच कोणीही सन्मा.सदस्य उपस्थित नसल्याने होऊ न शकणारी सभा मा.सभापती निश्चित करतील त्या दिवशी व त्यावेळी भरविण्यात यावी.

सदर ठराव सर्वानुमते मान्य झाला.

यानंतर मा.सभापती यांनी सभा संपल्याचे जाहीर केले.

(जवळकर वैशाली राहुल)

सभापती

मा. विधी समिती

पिंपरी चिंचवड महानगरपालिका


पिंपरी - ४११ ०१८

पिंपरी चिंचवड महानगरपालिका

पिंपरी-४११ ०१८ नगरसचिव कार्यालय

क्रमांक - नस/४/कावि/ ५२३ /२०१३

दिनांक - ०७/०६/२०१३



नगरसचिव

पिंपरी चिंचवड महानगरपालिका

पिंपरी - ४११ ०१८.

प्रत - सर्व संबंधीत शाखाप्रमुख व शाखाधिकारी यांचेकडे पुढील योग्य त्या कार्यवाहीसाठी रवाना.